

शनिवार, दि. ३० जुलै २०२२

## पार्क चौपाटीवर आयुक्तांच्या परस्पर अधिकाऱ्यांचा कारभार

सोलापूर , दि.२९ : पार्क चौपाटीवरील खाद्य दुकाने काढण्यासाठी महापालिका

आयुक्त प्रयत्न करत असताना आयुक्तांना माहिती न देता महापालिका अधिकाऱ्यांनी न्यायालयात परस्पर अडंस्टेकिंग दिले. त्यामुळे २२ ऑगस्टपर्यंत चौपाटीवरील दुकाने काढण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. ही बाब महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना समजतात त्यांनी या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.

चौपाटी येथे खाद्य विक्रेते दुकाने काढण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. विक्रेत्यांची सुनावणी झाली. न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी पालिका अधिकारी अडंस्टेकिंग दिल्याचे सांगण्यात आले. ही बाब पालिका आयुक्तांना माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी करून निर्णय घेतो, असे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले.

<div><div></div><div><b>PUBLIC NOTICE</b></div></div>
<p>NOTICE is hereby given that our clients viz. <b>Mr. Prashant Rajaram Talekar and Miss. Minakshree Rajaram Talekar</b> are intent to transfer the 1/3rd shares of <b>Smt. Rajeshree Rajaram Talekar</b> in Flat No. <b>3-702, 7th Floor, Om Suryodaya Co-operative Housing Society Limited, Shiv Vallabh Cross Road, Rawalpada, Dahisar (East), Mumbai- 400068 [Isaid Flat] &amp; Shares Distinguishable Nos. 476 to 480 [both inclusive]</b> in respect of the Share Certificate No. <b>151 [said Shares]</b> holding by <b>Smt. Rajeshree Rajaram Talekar</b> who expired on <b>23-04-2019</b> leaving only Four (4) legal heirs viz. <b>Mr. Prashant Rajaram Talekar (Son), Miss. Minakshree Rajaram Talekar (Daughter), Mrs. Neha Nitin Shirkar nee Miss. Neha Rajaram Talekar (Daughter)</b> and <b>Mrs. Varsha Navendu Rane nee Miss. Varsha Rajaram Talekar (Daughter)</b> behind her. His Husband – <b>Mr. Rajaram Arjun Talekar</b> expired on <b>30/08/2007</b>.</p> <p>Our clients are hereby inviting the claim against the said Flat &amp; said Shares of <b>Smt. Rajeshree Rajaram Talekar</b>. If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien against the said Flat &amp; said Shares may file their claims or objections with documents if any, within the period of <b>14 days</b> from the date of this notice with documentary proofs and legal claims to –</p> <p><b>M/s. Bhogale &amp; Associates, Advocates &amp; Legal Consultants, 1222, 12th Floor, Maa Shakti, Dahisar, Udayachal CHS Ltd., Ashoknagar, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai – 400 066.</b></p> <p>If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.</p> <p style="text-align: right;"><b>Sd/-</b> <b>M/s. Bhogale &amp; Associates</b> Place: Mumbai Date: 30/07/2002</p>

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. धर्मेष्ट सुकुनराज जैन व श्रीमती सेजल धर्मेष्ट जैन हे खालील अनुसूचीत मालमत्तेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांचे वडील/सासरे श्री. सुकुनराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसूचीत मालमत्तेचे संयुक्त मालक होते, जी त्यांनी सर्वसाध्या विक्रेट्यांक अॅण्ड पार्सर् प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून २५ नोव्हेंबर, २०१६ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. सदर श्री. सुकुनराज एच. जैन यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती शकुंतला एस्. जैन, दोन मुले २) श्री. धर्मेष्ट सुकुनराज जैन अर्थात माझे अशील व ३) श्री. कुमारपाल सुकुनराज जैन आणि तीन मुली ४) श्रीमती डिप्पल पुनितकुमार कोठारी, ५) श्रीमती रजनी राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश जैन हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील माझे अशील आहे. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील आहे. धर्मेष्ट सुकुनराज जैन आणि श्रीमती सेजल धर्मेष्ट जैन अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमता विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमता किंवा भागवार वारसाहक, विक्री, अवलंबवद, मुक्तता, मालकी हक्क, ताबा, जमी, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग्य बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सदर मालमत्तेचे अधिकाऱ्याच्या आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील.

मालमत्तेची अनुसूची

**फ्लॅट क्र.३००२, क्षेत्रफळ १६७.९५ चौ.मी. बिल्डअप क्षेत्र तसेच ३०व्या मजल्यावर दोन कार पार्किंग जागा, सोपा अॅथ्रगेट म्हणून ज्ञात इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, काळाचौकी, मुंबई, जमीन सीटीएस क्र.११/१२४, १३/१२४, १४/१२४, काळाचौकी, मुंबई.**

आज दिनांकीत ३० जुलै, २०२२

**सही/-**  
**सुज आर. शुक्ला (वकील)**  
कार्यालय चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशा इमारत, जाम्भुळवाडी, घोबितलाव, मुंबई-४००००२.

#### जाहीर सूचना

माझे अशिल श्री. राजा गिरफ्तारल श्रॉफ चांच्या सूचनेनुसार येथे सर्व सामान्य जनतेस सूचना प्रकाशित करण्यात येते की, माझ्या अशिलांची विषया बहीण स्वर्गीय श्रीमती लता दिनेशकुमार परमार (लताआधीचे नाव : सुश्री लता श्रॉफ) या दुसऱ्या मजक्यावरील फ्लॅट क्र.सी/२६ च्या मालक होत्या जे शालिनी सदन कोहीसोलि, आय.सी. कॉलनी, बोंबवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे स्थित आहे आणि शालिनी सदन कोहीसोलि. म्हणून ज्ञात सोसायटीचे सदस्या होत्या, ज्यांचे दि.१९.०४.२०२१ रोजी निधन झाले आणि माझ्या अशिलांचे असे म्हणणे आहे की, त्या मयत श्रीमती लता दिनेशकुमार परमार चे ते एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि माझे अशिला या फ्लॅटच्या जागेसह तिच्या संमतीचा वारसा घेण्यास पात्र आहे.

सदर स्वर्गीय श्रीमती लता दिनेशकुमार परमार चांच्या इतर कायदेशीर वारसांसह कोणताही व्यक्ती वारसा, विक्री, गहाण, भेट, बांधेपट्टा, विनिमय, शुल्क, धारणाधिकार,विषयवत्, ताबा, सुखसौयी संलग्नक किंवा अन्यथा कोणत्याही मगानिे या फ्लॅटच्या जागेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही स्वास्त्याच्या दावा करत असल्यास ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाती नमुद केल्याप्रमाणे माझ्या कार्यालयाचा पत्रा असेल, अशा कागदपत्रांच्या प्रती आणि त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनासह इतर पुराव्यांसह येथे सूचित करण्याची विनंती केली आहे अन्यथा असे गृहीत धरले जाईल की तेथे या फ्लॅटच्या जागेवर कोणताही दावा नाही आणि फ्लॅटच्या जागेचे शीर्षक स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहे.

**सही/-**  
**वकिल मनोव आर. मिश्रा**  
**पता: बी.ए.बी.ए, २रा मजला, बोंबिवली कोर्ट, कोर्ट रोड, बोंबिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०१२**  
**ठिकाण: मुंबई दिनांक:३०.०७.२०२२**

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन या खालील अनुसूचीत मालमत्तेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांचे वडील/सासरे श्री. सुकुनराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसूचीत मालमत्तेचे संयुक्त मालक होते, जी त्यांनी श्रीमती सकिना अब्दुल्लाह बाकेर यांच्याकडून १८ डिसेंबर, १९९५ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. सदर श्री. सुकुनराज एच. जैन यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती शकुंतला एस्. जैन, दोन मुले २) श्री. धर्मेष्ट कुमार सुकुनराज जैन अर्थात माझे अशील व ३) श्री. कुमारपाल सुकुनराज जैन आणि तीन मुली ४) श्रीमती डिप्पल पुनितकुमार कोठारी, ५) श्रीमती रजनी राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश जैन हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन अर्थात माझे अशील आहे. मयताचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील आहे. धर्मेष्ट सुकुनराज जैन आणि श्रीमती सेजल धर्मेष्ट जैन अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमता विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमता किंवा भागवार वारसाहक, विक्री, अवलंबवद, मुक्तता, मालकी हक्क, ताबा, जमी, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग्य बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सदर मालमत्तेचे अधिकाऱ्याच्या आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील.

मालमत्तेची अनुसूची

**फ्लॅट क्र.१००२, क्षेत्रफळ ११३.५० चौ.फु. बिल्डअप क्षेत्र, १०वा मजला, अड्डा टॉवर म्हणून ज्ञात इमारत, ३३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मुंबई-४०००१७, जमीन सीटीएस क्र.७००, गाव भायखळा, माझगाव विभाग, मुंबई.**

आज दिनांकीत ३० जुलै, २०२२

**सही/-**  
**सुज आर. शुक्ला (वकील)**  
कार्यालय चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशा इमारत, जाम्भुळवाडी, घोबितलाव, मुंबई-४००००२.

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन या खालील अनुसूचीत मालमत्तेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांचे वडील/सासरे श्री. सुकुनराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसूचीत मालमत्तेचे संयुक्त मालक होते, जी त्यांनी श्रीमती रशिता अब्दुल्लाह बाकेर यांच्याकडून १८ डिसेंबर, १९९५ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. सदर श्री. सुकुनराज एच. जैन यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती शकुंतला एस्. जैन, दोन मुले २) श्री. धर्मेष्ट कुमार सुकुनराज जैन अर्थात माझे अशील व ३) श्री. कुमारपाल सुकुनराज जैन आणि तीन मुली ४) श्रीमती डिप्पल पुनितकुमार कोठारी, ५) श्रीमती रजनी राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश जैन हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन अर्थात माझे अशील आहे. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन अर्थात माझे अशील आहे. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मुक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील श्रीमती शकुंतला एस्. जैन अर्थात माझे अशील आहे. धर्मेष्ट सुकुनराज जैन आणि श्रीमती सेजल धर्मेष्ट जैन अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमता विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमता किंवा भागवार वारसाहक, विक्री, अवलंबवद, मुक्तता, मालकी हक्क, ताबा, जमी, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग्य बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सदर मालमत्तेचे अधिकाऱ्याच्या आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील.

मालमत्तेची अनुसूची

**फ्लॅट क्र.१००१, क्षेत्रफळ १८५.३१ चौ.फु. बिल्डअप क्षेत्र, १०वा मजला, अड्डा टॉवर म्हणून ज्ञात इमारत, ३३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मुंबई-४०००१७, जमीन सीटीएस क्र.७००, गाव भायखळा, माझगाव विभाग, मुंबई.**

आज दिनांकीत ३० जुलै, २०२२

**सही/-**  
**सुज आर. शुक्ला (वकील)**  
कार्यालय चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशा इमारत, जाम्भुळवाडी, घोबितलाव, मुंबई-४००००२.

<div><div></div><div><b>The Irrigation House</b></div></div>	<div> <div> <div><span></span></div> <div><b>Signet Industries Limited</b></div> <div>CIN: L51900MH1985PLC035202</div> </div> <div> <div><b>Regd. Office:</b> 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059</div> <div>Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone No.<span> </span>: 0731-4217800</div> </div> </div>
<div><div></div><div><b>NOTICE</b></div></div>	
Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on <b>Wednesday 10th August, 2022 at 2:00 PM</b> at the Corporate office of the Company at 314/3, SDA Compound, Lasudia Mori, Dewas Naka, Indore- 452 010, To consider and Approve the Unaudited financial results of the Company for the Quarter ended on 30th June, 2022;	
<div><div></div><div><b>For Signet Industries Limited</b></div><div><b>Sd/-</b></div><div><b>Mukesh Sangla</b></div><div><b>Managing Director</b></div><div><b>DIN 00189676</b></div></div>	
<div><div></div><div><b>Place: Indore</b></div><div><b>Date<span> </span>: 29th July, 2022</b></div></div>	

<div><div></div><div><b>Godrej agrovet</b></div><div>original farming</div></div>					
<b>गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड</b>					
नॉंदणीकृत कार्यालय <span> </span> : गोदरेज वन, ३ रा मजला, गिरजाआगर, पूर्व इगुती महामार्ग, विक्रोली (पूर्व), मुंबई – ४०० ७७९, महाराष्ट्र, भारत.					
दूर. ०२२ – २५१९ ४४१६ फॅक्स <span> </span> : ०२२– २५१९ ५१२४ वेबसाइट <span> </span> : www.godrejagrovet.com ई-मेल <span> </span> : gavinvestors@godrejagrovet.com					
<b>दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचा अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश</b>					
				(रु. कोटीमध्ये)	
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२२ रोजीसंपलेली त्त तिमाही	३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या त्त वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	२,५०९.८६	२,८८०.७५	१,९९२.७८	८,३७६.०९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामुक्त बाबी पूर्वक्ष)	११५.५५	१७४.४३	१३७.४९	५५८.८५
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुक्त बाबीपर्यंतचा)	११५.५५	१७४.४३	१३७.४९	५४१.५७
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुक्त बाबीपर्यंतचा)	८७.६८	१३९.८१	१०४.७५	४१९.१५
५	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारणक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनिवारित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनिवारित व्याजापश्चात) यांचा समावेश)	८०.७२	१२९.१५	१०६.४४	४००.८८
६	समपाण भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.१६	१९२.१९	१९२.१०	१९२.११
७	गत वर्षीच्या लेखापरीक्षित लाभांशभंडाध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वाळवा)				२,०७६.३१
८	उत्पन्न प्रति समपाण (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता) (अवार्शिकीकृत)				
१. मूलतः (रु.)		४.३०	६.३७	५.५२	२०.९६
२. सौम्यकर (रु.)		४.३०	६.३६	५.५२	२०.९५

**स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये**

				(रु. कोटीमध्ये)	
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२२ रोजीसंपलेली त्त तिमाही	३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या त्त वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,८४९.११	१,४००.३१	१,५४८.३४	६,१८२.६०
२	करपूर्व नफा	८५.८२	१५.६९	१२८.२५	४६०.३४
३	करपश्चात नफा	८५.७९	८०.५३	१५.४९	३६०.२१
४	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	६९.८४	७८.६०	९६.२४	३५८.३६

टीपः –

ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राकपाचा सारांश आहे. दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्राप्न वेबसाईट लिंकिट ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) व तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) या वेबसाईटावरील उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाईट ([www.godrejagrovet.com](http://www.godrejagrovet.com)) वरील उपलब्ध आहे.

बी) वरील वित्तीय निष्कर्षांमध्ये लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलेलोनक करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या शुक्रवार, दि. २९.०७.२०२२ रोजी पत्र पडलेल्या संपलेल्या ताबा नुंशी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुरावलेलोनक केले आहे व आपले अनुधारित पुरावलेलोनक मत व्यक्त केले आहे.

सी) स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या संयुक्त उद्यमांप्रमाणे रु. ३०.१४ कोटी लाभांशचा समावेश आहे व तो एकत्रित वित्तीय निष्कर्षांतून वाळवा आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या अन्य उत्पन्नामध्ये गत व्यवसायिक संपादनाशी संबंधित कंपनीद्वारे प्राप्त रु. ४२.०८ कोटीच्या अनुषंगिक मूल्याचा समावेश आहे.


डी) आम्ही वरील वित्तीय निष्कर्षांसंदर्भात कोव्हिड – १९ च्या तत्कालीन प्रभावाचा विचार केला आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीबद्दल कोणत्याही व्यापक भागावर माझे काळावधीकरिते लक्ष ठेवून आहे ज्यामध्ये अन्य भविष्यकालीन घुमणूक सामाविष्ट अदीवत.

ई) दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या अपवादामुक्त बाबींमध्ये आम्हाची एक उपकंपनी नाव क्रौमलाइन डेअरी प्राइव्हेट लिमिटेडद्वारे रु. १७.२८ कोटीच्या अनगती खर्चाचा समावेश आहे जी बाब दुधतुंडीअंतर्गत शेवता भेडसागणाऱ्या स्वादुसुक्त दुधाच्या वार्शिकारणाच्या प्रकल्पा उद्यमवलेल्या जीएसटी दुरुवित्त्याशी संबंधित आहे.

एफ) कंपनीच्या एफ्लॉयन्स रिपोर्ट मॅन्ड स्कीम, २०१८ नुसार स्टॉक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०९.०५.२०२२ व दि. ०३.०६.२०२२ रोजी अनुक्रमे ३०.५७२ व १६.५५२ रक्कमांमध्ये वाढ केले.

जी) दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष व संबंधित वित्तीय वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरीक्षित वर्ष ते तारीख आकडेवारी सध्याय ताळमेळ साधणारी आहे.

				<b>गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड करिता</b>	<b>सही/-</b>
					<b>वी.एस. यादव</b>
				<b>व्यवस्थापकीय संचालक</b>	<b>प्रधिकृत अधिकारी</b>
				(डीआयएन क्रमांक <span> </span> : ००१९४८०३)	



LKP FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032831

Regd Office :- 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2022

(Rs.in lakhs except per share data)

	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
		30-Jun-2022	31-Mar-2022	30-Jun-2021	30-Jun-2022	31-Mar-2022	30-Jun-2021
1	Total Income from operations (net)	67.52	940.40	4,447.18	98.65	1,017.76	4,717.86
2	Net Profit /(Loss) from ordinary activities after tax	(800.43)	(964.68)	3,214.36	(829.90)	(936.87)	3,445.21
3	Net Profit /(Loss) after Extraordinary items	(800.43)	(964.68)	3,214.36	(829.90)	(936.87)	3,445.21
4	Paid-up Equity Share Capital	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86
	Face Value of the Shares	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
5	Reserves excluding revaluation reserves as per balance sheet						
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)						
	-Basic	(6.37)	(7.68)	25.57	(6.60)	(7.45)	27.41
	-Diluted	(6.37)	(7.68)	25.57	(6.60)	(7.45)	27.41

The above is an extract of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the First Quarter ended 30 June, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the website of the Company at [www.lkpsc.com](http://www.lkpsc.com).

For LKP FINANCE LTD

Sd/-

M. V. Doshi

Managing Director

Mumbai

28 July 2022



**PUBLIC NOTICE**

This is to notify that (1) Mrs. Sheela De Souza alias Sheela Vaz, (2) Mr. Royston Savio Vaz and (3) Mrs. Samantha Sue Vaz are legal heir of Late. Mr. Reginald Baltazar Vincent Vaz who was owner of Flat No. 202, 2nd Floor, B Wing, Swapnalok Towers CHS, Off. Film City Road, Malad East, Mumbai - 400097.

Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing along with documentary proof to the undersigned within a period of 7 days from the date of publication hereof.

If no claim is made as aforesaid our client will be at liberty to complete marketable title in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our client.

Sd/-  
**SANDHYA RAJESH YADAV**  
Advocate, High Court.  
Office No.1, Basement, Shopper's Point,  
Next to Moti Mahal Hotel, Opp. Andheri Railway Station,  
Andheri West, Mumbai – 400058.  
Ph: 9082605089 / 9326296916.

Date: 30/07/2022.  
Place: Mumbai.

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that I am investigating the title of my client **SMT. POONAM P. CHAUHAN, W/o. SHRI PAWANKUMAR JAGATSINGH CHAUHAN**, in respect of following properties:-

1) Flat No.22, Ground Floor E-Wing, in the building known as Parekh Nagar Shree Ganesh Krupa Co-Operative Housing Society Ltd., Vaishet Pada, Kurar Village, Malad(E), Mumbai-400 097, measuring 28.80 Sq. Mtrs., Carpet Area i.e. 34.56 Sq. Mtrs., built up area situated in building constructed on plot of land bearing C.T.S. Ltd., 710/1 to 23(part), Revenue Village Malad (East), Taluka Borivali, Mumbai Suburban District.(purchased by husband of my client late **SHRI PAWANKUMAR JAGATSINGH CHAUHAN from MR ANIL KRISHNA SHIRODKAR vide Agreement for Sale dtd.19/09/2018, registered with Joint Sub Registrar, Borivali-6, under registration Serial No.BRL-6-10682-2018 dtd.19/09/2018).**

2) Flat No.121, First Floor E-Wing, in the building known as Parekh Nagar Shree Ganesh Krupa Co-Operative Housing Society Ltd., Vaishet Pada, Kurar Village, Malad(E), Mumbai-400 097, measuring 30.50 Sq. Mtrs., built up area situated in building constructed on plot of land bearing C.T.S. Ltd., 710/1 to 23(part), Revenue Village Malad(East), Taluka Borivali, Mumbai Suburban District. (jointly purchased by my client and her husband late **SHRI PAWANKUMAR JAGATSINGH CHAUHAN from MR AMBAR VENKATACHARY DASOJU & MR VENKATACHARY R. DASOJU vide Agreement for Sale dtd.04/08/2016, registered with Joint Sub Registrar, Borivali-1, under registration Serial No.BRL-1-7573-2016 dtd.05/08/2016).** My client also informed me that her husband late **SHRI PAWANKUMAR JAGATSINGH CHAUHAN** who died on **08/12/2019** leaving behind him my client as his wife and his only legal heirs and after the death of husband my client has applied to the Parekh Nagar Shree Ganesh Krupa Co-Operative Housing Society Ltd., for transferred of entire ownership and membership/shares in respect of above said flats in the sole name of my client.

All person/s, company, body corporate, financial institution/bank or any other legal heirs if any having any claim/interest in the above said flats and membership/shares in respect thereof or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, succession, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within **15 days** from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned and entire ownership rights and membership/shares in respect of the above said flats will be transferred by Parekh Nagar Shree Ganesh Krupa Co-Operative Housing Society Ltd., in the sole name of my client.

Mr. Sanjay S. Pusalkar  
BCOM., L.L.B., Advocate High Court,  
Shop No.A-20, Suyash Shopping Centre,  
NNP Colony, Near Saraswat Bank, Goregaon(E),  
Mumbai-400 065. Mobile:9869305151 / 8108608600.

Place: Mumbai  
Date: 30/07/2022

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that (1) **MR. RAJ BALKRISHNA DADARKAR** and (2) **MRS. RUMA RAJ DADARKAR** the joint owners and joint members of flat premises bearing No.3A having carpet area of about 1000 Sq. Ft. i.e. 92.90 Sq. mtrs. which is equivalent to built up area of about 1200 Sq. Ft. on third Floor of the said building known as Priya Apartments (the said Flat) together with the corresponding 5 fully paid up shares of Maker Mahal Co-Operative Housing Society Limited of the face value of Rs.50/- each numbered from 96 to 100 (both inclusive) issued by the said Society under Share Certificate No. 21 dated 14<sup>th</sup> May, 2013 (the said Shares), One Closed Garage bearing No.5 (use only for car parking purposes) having built up area of about 260 square feet i.e. 220 Sq. Ft. carpet the compound of the said property (the said Garage), Still Parking bearing No.7, under the stilts of the said building known as Priya Apartments standing on the said property (the said Stilted parking).

**MS. MADHAVI PURAN GEHANI** is intending to purchase the said flat from **MR. RAJ BALKRISHNA DADARKAR and MRS. RUMA RAJ DADARKAR**. Any person having any legal claim, right, title, interest, demand thereof by way of any deed, charge, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lien, lease, assignment, will or otherwise in respect of the said premises, are hereby requested to lodge the claim along with the original documents to the undersigned within 7 days from the date of this Notice, failing which the Society shall proceed towards the sale and transfer of the said flat premises bearing No.3A having carpet area of about 1000 Sq. Ft. i.e. 92.90 Sq. mtrs. which is equivalent to built up area of about 1200 Sq. Ft. on third Floor of the said building known as Priya Apartments (the said Flat) together with the corresponding 5 fully paid up shares of Maker Mahal Co-Operative Housing Society Limited of the face value of Rs.50/- each numbered from 96 to 100 (both inclusive) issued by the said Society under Share Certificate No.21 dated 14<sup>th</sup> May, 2013 (the said Shares), One Closed Garage bearing No.5 (use only for car parking purposes) having built up area of about 260 square feet i.e. 220 Sq. Ft. carpet the compound of the said property (the said Garage), Still Parking bearing No.7, under the stilts of the said building known as Priya Apartments standing on the said property (the said Stilted parking) thereof as prescribed under the Bye-Laws of the Society. Any objection claim received thereafter shall be deemed to have been waived, cancelled and/or abandoned & shall not at all be binding upon the society.

**KIREN D. THAWANI**  
Advocate High Court  
14, 5<sup>th</sup> Floor, Jeevan Dhara, LIC Buildings,  
Dr. Ambedkar Road, Bandra (W), Mumbai - 400050

**MAYUKH DEALTRADE LIMITED**  
CIN: L51219MH1980PLC329224  
Office No. 101 on 1<sup>st</sup> Floor, Crystal Rose C.H.S.LTB, Datta Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West, Mumbai, Maharashtra, 400067  
Email: info@mayukh.co.in; Website: www.mayukh.co.in, Tel No: 022-28684491

**POSTAL BALLOT NOTICE**

Notice is hereby given pursuant to Section 110 of Companies Act, 2013 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, that the Resolutions as set out in Postal Ballot Notice dated 27<sup>th</sup> June, 2022 is proposed to be passed by the members of the Company by way of Postal Ballot including remote e-voting.

Members are hereby informed that:

- The Special Business as set out in the Postal Ballot Notice may be transacted through voting by electronic means.
- The Voting through electronic mode shall commence from Saturday, 30<sup>th</sup> July, 2022 at 9:00 a.m. and will end on Sunday, 28<sup>th</sup> August, 2022 at 5:00 p.m.
- The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Friday, 29<sup>th</sup> July, 2022 to those shareholders whose names appear in the Register of Members/ List of Beneficial Owners as on 8<sup>th</sup> July, 2022 i.e. cut-off date.
- Members may note that:
  - The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting i.e. 5:00 P.M. on 28<sup>th</sup> August, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Further, voting by electronic means shall not be allowed beyond the said date.
  - The voting shall be reckoned in proportion to a Member's share of voting rights on the Paid up Equity Share capital of the Company as on 8<sup>th</sup> July, 2022.
  - The Postal Ballot Notice shall also be uploaded on Company's website at [www.mayukh.co.in](http://www.mayukh.co.in) and on the website of NSDL i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com)
  - The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website i.e. [www.mayukh.co.in](http://www.mayukh.co.in).
- The Company has appointed Mr. Brajesh Gupta & Co, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.
- The Scrutinizer will submit their report of the votes cast in favour or not in favour / against, to the Chairman on or before 29<sup>th</sup> August, 2022. The result of the Postal Ballot would be announced by the Chairman or a person authorized by him in writing on or before 30<sup>th</sup> August, 2022 at the Registered Office of the Company. The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the website of the Company viz. [www.mayukh.co.in](http://www.mayukh.co.in) and in communication of the same to BSE Limited.
- In case of queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) under help section or write an e-mail to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)

Members may also write to the Company Secretary of the Company for any grievances connected with facility for voting by electronic means at following:

Name & Designation : **Khushboo Negi, Company Secretary**  
Address Office : Office No. 101 on 1st Floor, Crystal Rose C.H.S.LTB, Datta Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West, Mumbai, Maharashtra, 400067  
Email id : [info@mayukh.co.in](mailto:info@mayukh.co.in)

By Order of the Board of Directors  
For Mayukh Dealtrade Limited  
Sd/-  
Mit Tarunkumar Brahmabhatt  
Managing Director  
DIN: 06520600

Date: 29/07/2022  
Place: Mumbai

**Court Room No.2  
IN THE HON'BLE CITY CIVIL  
COURT AT BOMBAY  
S. C. SUIT No. 2788 of 2019**

Under Order V Rule 20(1 A) for Newspaper Publication  
Plaint lodged on : 31/08/2019  
Plaint admitted on : 01/11/2019  
SUMMONS to answer plaint under section 27, O.Vr. 1,5,7 and 8 and O. VII, r.9, of the code of Civil Procedure.

**1. M/s Nathan Properties Pvt. Ltd.**  
A company registered under the provisions Of the Companies Act, 1956 having office at Srishti House, NBS Road, Mulund (W), Mumbai- 400080.

**2. M/s Mayuresh (Formerly Known as Rattanchand Rikhabdas Jain Chemical Works),** A Partnership firm Registered under the provisions of the Indian Partnership Act, 192, having Its registered office at 428, Kalbadevi Road, 2nd Floor, Abhay House, Mumbai-400022.

**3. Mr. Vishal Agarwal**  
An Adult, Indian Inhabitant, Age: 33 years, Occ: Business Permanently residing at No.8 901, Emerald bay, Plot No. R-3/B Sector, 14, Palm Beach Road, Nerul, Navi Mumbai-400706.

**VERSUS** ..Plaintiff  
**Somshankar A. Koli**  
An Adult, Indian Inhabitant, Age: Unknown, Occ: Business Permanently residing at 26/1/1, Savera C.H.S. Ltd, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai- 400056. ...Defendant

Whereas, the above named plaintiff/s have/ has filed a plaint in the Honourable Court against you in the above named defendant whereof the following is a concise statement Viz:-

**THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:**

a. That this Honourable Court may be pleased to declare that the termination of the Agreement for Sale dated 8th September, 2004, so executed by and between the M/s. Nathan Properties Pvt. Ltd., the Plaintiff No.1 herein, therein referred to as the Promoters of One part and Somshankar A. Koli, the Defendant herein, therein referred to as the Purchaser of the Other Part, duly registered with the Sub-Registrar of Assurances at Kurla, under Registration serial No. BDR-7-09936 of 2004 on 14th September, 2004, in respect of the Flat No.404, measuring 435 sq. ft. (carpet area inclusive of balconies) on the 4th (fourth) floor in the 'J Wing' in the Building No.2, of the society known as Mayuresh Srishti Building No.2 CHS Ltd, situated at Lal Bahadur Shastri Marg Bhandup (West) Mumbai 400078, is valid, binding and subsisting on the Defendant.

b. That this Honourable Court may be pleased to direct the concerned Sub-Registrar of Assurances, Kurla or such officer appointed under the provisions of the Indian Registration Act, 1881, to cancel and / or strike down the registration No. BDR-7-09936 of 2004 under which the Agreement for Sale dated 8th September, 2004 came to be registered by the registration authorities under the provisions of the Indian Registration Act.

c. That by an order of permanent injunction of this Honourable Court, the Defendant, his servants, agents, employees, representatives, executors, administrators and / or assigns, jointly or severally, be permanently restrained from in any manner, claiming any kind of right, title and interest in the suit property on the basis of the Agreement for Sale dated 8th September, 2004.

d. That this Hon'ble Court be pleased to grant ad-interim and interim reliefs in terms of prayer clause (c) above;

e. For Costs,

f. For such further and other reliefs as this Hon'ble Court may deem fit and property as the nature and circumstances of the case may require.

You are hereby Summoned to appear in this Hon'ble Court in person, or by a pleader duly instructed, and to file and answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such questions to the abovenamed Plaintiff/s, on the 19th day of August, 2022 at 11:00 O'clock, to answer the claim and further you are hereby asked to produce on the said day, all documents in your possession or power upon which you base your defense or claim for set-off or counter claim, and where you rely on any other document whether in your possession or power or not, as evidence in support or your defense or claim for set-off, or counter claim you shall enter such documents in list to be annexed to the Written Statement.

Given under my hand and seal of this Hon'ble Court.  
Dated this 12th July, 2022.

**MR. JITESH AGARWAL**  
Advocate for Plaintiff  
005, Blue Moon Chambers, N.M. Road, Near Welcome Restaurant, Fort, Mumbai - 400001.

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the general public that my client **MRS. SUCHITRANATHSAHIB NARALE** is lawful joint owner of **Flat Premises** i.e. **Flat No.101, 1st Floor in Spring Field Co-Op. Premises Society Ltd., Plot No.20, J B Nagar, Andheri (East), Mumbai- 400059**, adm. total area 611 Sq. feet Carpet, Constructed on land bearing CTS No. 276 of Village- Kondvita, Taluka-Andheri, My Client along with her father MR. VIJAY DATTA RAM HATE is only legal heir of late **MRS. MALA VIJAY HATE** and my client get Share in above said flat after death of her Mother **MRS. MALA VIJAY HATE** through Release deed executed on 25th Day of July, 2022 which is duly registered at Sub registrar office under registration No.BDR18/13056/2022 on dated 25/07/2022 and my client intend to sell/transfer said flat along with other Joint Owners **SMT. JAYALAKSHMI VENKATESAN, Smt. LAKSHMI RAVI and MR. VENKATESAN S. SESHADRI** to 1. **MR. BHAVESH MAHENDRAKUMAR DHOLAKIA** and 2. **MRS. TEJAL BHAVESH BHAI DHOLAKIA**. Any person having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to said Office premises are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

**ASHWANI KUMAR MISHRA**  
(Advocate High Court)  
Date: 30/07/2022  
Office: 001, Ground Floor, Nityanand Consumer Society, Behind Hotel Better Home, Opp. Andheri Station, Andheri (E), Mumbai 400069. Mob: 9022947361 Off: 7021213137 E Mail: [kumar.ashwin804@gmail.com](mailto:kumar.ashwin804@gmail.com)

**AUCTION**

Auction / Sale  
Of old Tata Indigo (01)  
Ambassador (02) and  
Hero Honda Motor Cycle, Total 04 Nos Vehicles  
At Building No. 10-11,  
New Mahim Police Quarters,  
Opposite to S.L. Raheja Hospital,  
Mahim (W), Mumbai-16.

**On August 10, 2022 at 1030 hrs**  
Bring Photo ID & Residence Proof  
(EMD Rs. 10,000/-)  
Contact No. 9650865040

**जाहीर नोटीस**

**महानगर दंडाधिकारी यांचे ५० वे न्यायालय विक्रीची, मुंबई यांचे न्यायालय**

नैशेरा सुकोटीराम खेरे  
राहमार : ४, जैश्या साहेब नगर, पिचदरनी झोपण्टी रोड, गल्ली नं. २,  
रमाबाई अंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई - ७५

बृहन्मुंबई महानगर पालिका, एन वॉर्ड, घाटकोपर (पूर्व) मुंबई .....प्रतिवादी

ज्याचा/ची अर्जदार यांना मुळगा अर्थ नैशेरा खेरे यांना जन्म दिनांक २४/०८/२०१४ रोजी ४, जैश्या साहेब नगर, रमाबाई अंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई मध्ये येथे झाला आहे त्यासाठी अर्जदार यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या तरावाचे कलम १३ (३) प्रमाणे जन्माचे नोंद भागम अधिकारी, मुंबई महानगरपालिका, एन वॉर्ड, घाटकोपर पूर्व, मुंबई -४०० ०६५ येथे होणेकरिता व तरा आदेश प्राप्त होण्याकरिता सदर अर्ज न्यायालयात दाखल केलेला आहे.

त्यासाठी वरील जन्माची नोंद मुंबई महानगरपालिका, एन वॉर्ड येथे होणेकरिता व तरा आदेश प्राप्त होण्याकरिता सदर अर्जाबाबत कुमारीहे करतयाची प्रकारची हरकत असल्यास त्यांनी महानगर दंडाधिकारी यांचे ५० वे न्यायालय, विक्रीची, मुंबई यांचे न्यायालयात दिनांक ०२/०८/२०२२ रोजी उपस्थित राहणे आवश्यक आहे. किंवा अधिकारकर्ता वर सदर आपले लेखी किंवा नमुनेचे सादर करावे अन्यथा कुमारीहे करिता नोंद असे समजून सदर अर्जाचे कामकाज पूर्ण करण्यात येईल व पुढील आदेश पाहिले कील जालील त्यानंतर योग्यता अर्जाची किंवा कायतीची कोणतीही हरकत घेतली जाणार नाही.

सदर न्यायालयाच्या जावाब व शिवायदिलि प्रसिद्धी केली आहे.

सही/-  
न्यायालयिक  
५० वे न्यायालय, विक्रीची

दिनांक - १२/०७/२०२२

**CERTIFICATES LOST**

WE, ADANI PORTS AND SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED  
ADDRESS: ADANI CORPORATE HOUSE, SHANTIGRAM, NR. VASHNO DEVI CIRCLE, S.G.HIGHWAY, KHODIYAR, AHMEDABAD-382421  
GUJRAT - INDIA E-mail: [manish.kapoor@adani.com](mailto:manish.kapoor@adani.com) BEING THE OWNER OF THE VESSEL SSL-1 GENERAL TRADING LICENCE NO. M - MUM/105/C/2020 OF REGISTRAR OF INDIA SHIPS, MMD MUMBAI

THE BELOW MENTIONED CERTIFICATES / LICENSES OF THE VESSELS ARE LOST WITH EFFECT FROM 09/04/2022 FROM MAJIWADA CIRCLE, THANE WEST. IF ANY ONE KNOWS THE WHEREAS ABOUTS OF THE SAID CERTIFICATE, THE SAME MAY PLEASE BE LET KNOWN / RETURNED TO US IMMEDIATELY.

LIST OF MISSING CERTIFICATES / LICENSES.

Vessel Name	Documents Descriptions
SS Split Barge-1	General Trading License No. MUM/105/C/2020

IN CASE THE CERTIFICATE IS NOT FOUND / RECEIVED, WE INTEND TO OBTAIN A FRESH CERTIFICATE FORM THE REGISTRAR OF INDIAN SHIPS, MMD, MUMBAI IF ANY ONE HAS OBJECTION, THE SAME MAY BE COMMUNICATED WITHIN 10 DAYS FORM THE DATE OF THIS ADVERTISEMENT TO;

The Registrar of Indian Ships  
MERCANTILE MARINE DEPARTMENT, PRATISHTA BHAWAN P.B.  
NO.11096, 101, M.K. ROAD, MUMBAI - 400020,  
TEL. NO. 022 22039881 FAX 022-22013307  
Email:- [mumbai@mmd.gov.in](mailto:mumbai@mmd.gov.in)

**Jaipen Industries Ltd**  
CIN : L28991MH1965PLC013188  
Regd Office - 17, Jai Villa Compound, Cama Industrial Estate, Walbhat Road, Goregaon East, Mumbai – 400063.  
Website: [www.jaipen.com](http://www.jaipen.com); email: [info@jaipen.com](mailto:info@jaipen.com); Tel : 91-22-40027570

**NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION**

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company has on February 4, 2019, completed dispatch of Postal Ballot Notice, along with the Postal Ballot form through:

- a) email to members (as on Friday, July 22, 2022 being the cut of date) whose email addresses are registered in the records of the depository participants viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) and the Company's Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd.; and
- b) physical mode, along with postage prepaid self addressed Business Reply Envelope to other members who have not registered their email id's

to seek the approval of members by passing the following resolution/s by way of Postal Ballot/ E-voting:

1. Special Resolution as per Section 149, 150, 152,161 and other applicable provisions of Companies Act, 2013 (Act), and the rules made thereunder Mr. Jainarain Omprakash Agarwal (DIN: 01861610);
2. Special Resolution as per Section 149, 150, 152,161 and other applicable provisions of Companies Act, 2013 (Act), and the rules made thereunder Mr. Atin J. Agarwal (DIN: 01861554);

The Company has engaged the services of instavote of linkintime for providing remote e-voting facility to its members. Further, the Board of Directors of the Company has appointed Shriyan A Gupta, Practicing Company Secretaries as the scrutinizer for conducting the Postal Ballot/ e-voting process in a fair and transparent manner.

All the members are informed that:

1. Date of completion of dispatch of Notice of Postal Ballot is Wednesday, July 27, 2022
2. The voting through Postal Ballot and remote e-voting shall commence from July 29<sup>th</sup>, 2022 at 09.00 a.m. and ends on August, 27<sup>th</sup>, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled thereafter and not be allowed beyond August, 27<sup>th</sup>, 2022 at 5.00 p.m.
3. Members are requested to note that duly completed Postal Ballot forms should reach the Scrutinizer not later than August, 27<sup>th</sup>, 2022 at 5.00 p.m.. Any response received after this date will be treated as if the same has not been received. A member can opt for only one mode of voting i.e. Postal Ballot form or e-voting. Once the vote on the Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast vote again. If a member casts vote by both the modes, then the votes cast through remote e-voting shall prevail. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid up equity capital of the Company as on Cut-off date.
4. The voting rights of the members (through postal ballot or remote e-voting) shall be reckoned on the equity shares held by them as on the close of business hours on Friday, January 25, 2019 being the cut-off date fixed for this purpose.
5. In case a shareholder is desirous of obtaining a printed Postal Ballot Form or a duplicate thereof, he or she may send an email to the Company Secretary at [cs.shrivangupta@gmail.com](mailto:cs.shrivangupta@gmail.com). The Registrar and Share Transfer Agent/Company shall forward the same along with the Business Reply to Shareholder.
6. For details related to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>.
7. The Postal Ballot Notice and the Postal Ballot Form are available on the Company website [www.jaipen.com](http://www.jaipen.com).

The result of the Postal Ballot (including remote e-voting) along with the Scrutinizers report shall be declared on Monday, August 29, 2022 at the registered office of the Company and will be hosted on the website of the Company [www.jaipen.com](http://www.jaipen.com) besides being sent to the Stock exchanges on the said date and also on the website of the NSDL. The results will also be displayed at the Registered office after the declaration of results by the Chairman or any other Director of the Company.

By Order of the Board  
For Jaipen Industries Limited  
Sd/-  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: May 30, 2022

**modella**

**MODELLA WOOLLENS LIMITED**  
CIN: L17120MH1961PLC012080  
Registered Office: 4 C, Vulcan Insurance Building, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai 400020  
E-mail: [modellawoolens@gmail.com](mailto:modellawoolens@gmail.com), Website: [www.modellawoolens.com](http://www.modellawoolens.com) Phone : 022-22047424

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022**

(Rupees in Lakhs)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year to date Figure	
		30.06.2022	31.3.2022	30.06.2021	31.3.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	0.60	142.41	133.81	553.34
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	(4.96)	21.21	10.74	62.02
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items).	(4.96)	21.21	10.74	62.02
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items).	(4.96)	15.71	8.04	46.52
5	Total Comprehensive Income for the period(Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.96)	15.71	8.04	46.52
6	Equity Share Capital	91.00	91.00	91.00	91.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earning Per Share (of Rs.10/- each)(for continuing and discontinued				
1.	Basic:	(0.54)	1.73	0.88	5.11
2.	Diluted:	(0.54)	1.73	0.88	5.11

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/Year ended Financial Results are available on the Websites of the Websites of the Stock Exchange BSE Limited [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the [www.modellawoolens.com](http://www.modellawoolens.com)
- The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 29/07/2022

For and on behalf of the Board of Directors  
For Modella Woolens Limited  
Sandeep Shah  
Director  
(DIN 00368350)

Place: Mumbai  
Date : 29/07/2022

**Signet Industries Limited**  
CIN: L51900MH1985PLC035202  
Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059  
Website: [www.groupsignet.com](http://www.groupsignet.com), E-mail: [cspreeti@groupsignet.com](mailto:cspreeti@groupsignet.com), Phone No. : 0731-4217800

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday 10th August, 2022 at 2:00 PM** at the Corporate office of the Company at 314/3, SDA Compound, Lasudia Mori, Dewas Naka, Indore- 452 010, To consider and Approve the Unaudited financial results of the Company for the Quarter ended on 30th June, 2022;

For Signet Industries Limited  
Sd/-  
Mukesh Sangla  
Managing Director  
DIN 00189676

Place: Indore  
Date : 29th July, 2022

**Equitas Small Finance Bank Ltd.**  
(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)  
Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002.  
H 044-42995000, 044-42995050

**DEMAND NOTICE**

**NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002**

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Housing Finance Limited (EHFL) / Equitas Small Finance Bank Ltd (ESFB). The said borrower/s had/have failed to pay Installments and their loan account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by RBI. The details of the secured immovable property/ies, loan and the amounts outstanding as on date payable by the borrower/s are mentioned below. The borrower(s) and the public in general are informed that the undersigned being the Authorized Officer, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provisions of the SARFAESI Act, 2002 and not to deal with the said property, on failure to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same.

Name of the Borrower(s) / Demand Notice Guarantor(s)		Description of Secured Asset (Immovable Property)	
(NAME OF THE BRANCH)	Date and Amount		
<b>Branch : Borivali</b> <b>L.No: VLPHANDR0002481</b> <b>Applicant:</b> Ms. Aditi San Kul Kar <b>Co-Applicant :</b> Mr. Sairaj Sankulkar	<b>16-07-2022 &amp; Rs. 417526</b>	All that piece and parcel F.S.I. of building no. Total admeasuring Square feet (built-up area), out of N.A. Land bearing old survey no.32, new 174, Hissa No.9, admeasuring H.R.O-10-0, assessed at 0.37, old survey no.32, new 174, Hissa No.11, admeasuring H.R.610-00, assessed at 0.19, old survey no.32, new 174, Hissa no.10, admeasuring H.R.O-3-0, assessed at 0.11, old survey no.39, new 183, Hissa no.1 part, admeasuring H.R.O-19-0, assessed at 3.39, old survey no.39, new 183, Hissa No.2, admeasuring H.R.O-2-3, assessed at 0.50, old survey no.39, new 183, Hissa no.3, admeasuring H.R.O-03-3, assessed at 0.96, lying being and situate village Naringli, Taluka Vasai District Thane within the area of Sub-Registrar at virar II.	

**Date : 30/07/2022, Place: Mumbai**

**Authorized Officer, Equitas Small Finance Bank Ltd**

**Creative Newtech Limited**  
Formerly known as **Creative Peripherals and Distribution Limited**  
Registered Office: 3<sup>rd</sup> and 4<sup>th</sup> Floor, Plot No 137AB, Kandivali Co Op Industrial Estate Limited, Charkop, Kandivali West, Mumbai – 400 067  
Tel.: 91-22-5661 2700 | Email ID: [cs@creativenewtech.com](mailto:cs@creativenewtech.com) | Website: [www.creativenewtech.com](http://www.creativenewtech.com) | CIN: L52392MH2004PLC148754

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30.06.2022**

Sr. No.	Particulars	Rs. in Lakhs			
		Quarter ended		Year ended	
		30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from operations (net)	23,870.68	26,238.72	13,388.91	93,388.10
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	523.56	689.81	247.30	2,505.78
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	523.56	684.40	229.61	2,493.21
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	402.82	518.12	122.85	1,924.91
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4			